केंद्र शासन पुरस्कृत वनवणवा प्रतिबंध व व्यवस्थापन योजनांतर्गत सन २०२६-२७ या वर्षासाठी निधी मंजूर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
महसूल व वन विभाग
शासन निर्णय क्रमांक :- टिआरएस-०६/२०२६/प्र.क्र. ११४ /फ-६
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.
दिनांक :- २७/०७/२०२६

<u>वाचा</u> :- १) केंद्र शासन, पर्यावरण व वन मंत्रालय, पर्यावरण भवन, नवी दिल्ली यांचे मंजूरी आदेश क्र.६/२०२६-२७/FPD, दि.१८.०६.२०२६.

२) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र.कक्ष-१८/दक्षता/(PPR)/प्र.क्र.५६/२०४/२०२६-२७ दि.१९.०६.२०२६.

३) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे पत्र क्र.कक्ष-१/सी/यो/प्र.क्र.०२/८३/२०२६-२७, दि.२३.०६.२०२६.

४) वित्त विभाग शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-२०१८ /प्र.क्र.४६/अर्थोपाय दि.०५.१२.२०२३

५)वित्त विभाग शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२५ /प्र.क्र.४४/अर्थ-३ दि.०७.०४.२०२५

६) वित्त विभाग शासन शुध्दीपरिपत्रक क्र अर्थसं-२०२५/प्र.क्र.४४/अर्थ-३ दि.१७.१०.२०२५,

७) वित्त विभाग शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२६ /प्र.क्र.४०/अर्थ-३ दि.०९.०४.२०२६

८) वित्त विभाग शासन परिपत्रक क्र अर्थसं-२०२६/प्र.क्र.४०/अर्थ-३ दि. ०७.०५.२०२६

<u>शासन निर्णय</u> :-

केंद्र शासनाच्या दि.१८.०६.२०२६ च्या मंजूरी आदेशान्वये सन २०२६-२७ या वर्षाकरिता वनवणवा प्रतिबंध व व्यवस्थापन योजना या केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकाकरिता केंद्र हिस्सा म्हणून रु.१६७.४०/-लक्ष इतका निधी मंजूर केला आहे. त्याअनुरुप राज्य हिस्सा रु. १११.६०/- लक्ष इतका निधी अंतर्भूत आहे.

०२. केंद्र पुरस्कृत वनवणवा प्रतिबंध व व्यवस्थापन योजनेअंतर्गत सर्वसाधारण घटकाकरिता सन २०२६-२७ या वर्षासाठी केंद्र हिस्सा रु.१६७.४०/- लक्ष इतका निधी SNA खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यास हरकत नसावी व राज्ज हिस्सा रु. १११.६०/- लक्ष असे एकूण २७९.००/- लक्ष इतका निधी (२४०६ २३७५) ३१-सहाय्यक अनुदाने (वेतनेत्तर) या लेखाशिर्षातून वितरीत करण्यास व SNA खात्यात जमा करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

विवरण	संगणक संकेतांक क्रमांक	सन २०२६-२७ वर्षाकरिता केंद्र शासनाने मंजूर केलेला निधी	राज्य शासनाकडे प्रस्तावित राज्य हिस्सा	सन २०२६-२७ या वर्षाकरिता मागणीची रक्कम
१	२	३	४	५
केंद्र हिस्सा (६० टक्के)	(२४०६ २०४३)	१६७.४० लक्ष	-	१६७.४० लक्ष
राज्य हिस्सा (४०टक्के)	(२४०६ २३७५)	-	१११.६० लक्ष	१११.६० लक्ष
	एकूण	**१६७.४० लक्ष**	१११.६० लक्ष	**२७९.०० लक्ष**

०३. सदर शासन निर्णयान्वये वितरीत करण्यात येत असलेली रक्कम अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प, नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर यांनी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या कार्यबाबींवर खर्च करण्यास खालील अटीच्या अधीन राहून शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे :-

अ) मान्यता दिलेल्या खर्चाच्या तपशीलवार बाबी केंद्र शासनाने उपरोक्त संदर्भिय मंजूरी आदेशामध्ये नमूद केलेल्या आहेत. सदर कामांना सक्षम प्राधिकाऱ्याची प्रशासकीय व तांत्रिक मान्यता असल्याखेरीज रक्कम खर्ची टाकण्यात येऊ नये.

आ) वितरीत केलेला निधी केंद्र शासनाने दिलेल्या मान्यतेनुसार योजनेस विहित केलेल्या मर्यादेत, प्रचलित नियमांच्या अधीन राहून व वित्त विभागाने वेळोवेळी विहीत केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार तसेच केंद्र शासनाने प्रस्तावात नमूद केलेल्या कार्यबाबींच्या अनुषंगाने खर्च करण्यात यावा.

इ) प्रस्तावित असलेल्या मोठया बांधकामासाठी शासनाने दिलेल्या सूचना आणि विहीत केलेली कार्यपध्दती अनुसरण्याची संबंधित नियंत्रक/अंमलबजावणी अधिकारी यांची जबाबदारी राहील.

ई) वित्त विभाग शासन परिपत्रक क्र. अर्थसं-२०२६/प्र.क्र.४०/अर्थ-३ दि.०९.०४.२०२६ आणि अर्थसं-२०२६/प्र.क्र.४०/अर्थ-३ दि. ०७.०५.२०२६ परिपत्रकान्वये निर्गमित केलेल्या विविध मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे.

०४. सदर निधी “मागणी क्र.सी-७ अंतर्गत २४०६ वनीकरण व वन्यजीवन (११) सामाजिक व क्षेत्र वनीकरण पंचवार्षिक योजनांतर्गत योजना केंद्र पुरस्कृत योजना (११)(१७) आधुनिक वनवणवा नियंत्रण व व्यवस्थापन (२४०६ २०४३) व २४०६ वनीकरण व वन्यजीवन (११) सामाजिक व क्षेत्र वनीकरण पंचवार्षिक योजनांतर्गत योजना केंद्र पुरस्कृत योजना (११)(१८) आधुनिक वनवणवा प्रतिबंध व व्यवस्थापन (२४०६ २३७५)” या लेखाशीर्षांतर्गत सन २०२६-२७ मध्ये अर्थसंकल्पीत वितरण प्रणालीद्वारे उपलब्ध होणाऱ्या ३१ सहायक अनुदाने (वेतनेत्तर) या अनुदानातून खर्च करण्यात यावा.

०५. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन परिपत्रक क्र.अर्थसं-२०२६/प्र.क्र.४०/अर्थ-३ दि.०९.०४.२०२६ आणि अर्थसं-२०२६/प्र.क्र.४०/अर्थ-३ दि. ०७.०५.२०२६ ला अनुलक्षून निर्गमित करण्यात येत आहे.

०६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२६०७२७१६११३२९२४० असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

BHAGWAN MARUTI SAWANT

Digitally signed by BHAGWAN MARUTI SAWANT
DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=REVENUE AND FORESTS DEPARTMENT,
2.5.4.20=8EE89EB0AEC64F8BC0BDF8D85DDB4706D35ABD8B73C618E114EE98D5C9ECF57B, postalCode=400032, st=Maharashtra,
serialNumber=C7DBA1C6B5F7AB2A6CABC4F7EAD8CFA74F8F7A0FADCAC76D8F1CF22569F16BD3, cn=BHAGWAN MARUTI SAWANT
Date: 2026.07.27 16:15:25 +05'30'

(भगवान सावंत)
उप सचिव (वने),महाराष्ट्र शासन

प्रति,

१) प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
२) प्रधान मुख्य वनसंरक्षक (अर्थसंकल्प नियोजन व विकास), महाराष्ट्र राज्य, नागपूर
३) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक (संरक्षण), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
४) अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम बोरीवली), मुंबई.
५) मुख्य वनसंरक्षक (प्रा.),सर्व.
६) मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सर्व.
७) मुख्य वनसंरक्षक, माहिती व तंत्रज्ञान व प्रसिध्दी, प्रधान मुख्य वनसंरक्षक, महाराष्ट्र राज्य, नागपूर यांचे कार्यालय.
८) वनसंरक्षक (वन्यजीव) सर्व
९) महालेखापाल-१ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
१०) महालेखापाल-१ (लेखापरिक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
११) महालेखापाल-२ (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
१२) महालेखापाल-२ (लेखापरिक्षा), महाराष्ट्र राज्य, नागपूर.
१३) कार्यासन अधिकारी, वित्त विभाग, अर्थ-६, व्यय-१०, अर्थोपाय, मंत्रालय, मुंबई.
१४) ब-१/फ-२/फ-५ कार्यासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.
१५) कार्यासन फ-६, महसूल व वन विभाग (निवडनस्ती), मंत्रालय, मुंबई-३२.